SOBHAGYA MERCANTILE LIMITED

CIN: L45100MH1983PLC031671

Registered Office - B-61, Floor 6, Plot No. 210, B-Wing, Mittal Tower, Free Press Journal Marg,

Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra, India

Contact Details: - Phone - 022-22882125

email - sobhagyamercantile9@gmail.com

website: www.sobhagyaltd.com

To.

Date: 27th January, 2024

Department of Corporate Service (DCS-CRD), Bombay Stock Exchange Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

Subject: - Submission of Newspaper Advertisement for Notice of Postal Ballot.

Scrip Code: 512014 (SOBHAGYA MERCHANTILE LTD.)

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copy of newspaper advertisement with respect to completion of dispatch of Postal Ballot Notice together with the Explanatory Statement to members of the Company, published in the Business Standard (English-Mumbai Edition) and Mumbai Lakshdeep (Marathi- Mumbai Edition) on 26th January, 2024.

MERCAN

Kindly take the aforesaid information on record and oblige.

Thanking you.

Yours Faithfully FOR SOBHAGYA MERCANTILE LIMITED

SHRIKANT MITESH BHANGDIYA

SHRIKANT MITESH BHANGDIYA MANAGING DIRECTOR (DIN-02628216)

Encl.: As above

SOBHAGYA MERCANTILE LIMITED

CIN: L45100MH1983PLC031671 Registered Office - B-61, Floor 6, Plot No. 210, B-Wing, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra. India

Contact Details: - Phone - 022-22882125
email - sobhagyamercantile9@gmail.com website: www.sobhagyaltd.com NOTICE OF POSTAL BALLOT TO MEMBERS AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that Postal Ballot Notice is issued in pursuant to Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, (the 'Act') read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, (the 'Rules'), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'SEBI Listing Regulations') (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereo for the time being in force), in compliance with the Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17 2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/ 2021 dated December 08, 2021, 03/2022 dated May 05, 2022 and 11/2022 dated December 28, 2022; issued by the Ministry of Corporate Affairs (the 'MCA Circulars') the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 read with SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/ 2020/79 dated May 12, 2020, and SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (the 'SEBI Circulars'); and the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India (the 'SS-2'), as amended from time to time; and any othe applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or reenactment(s) thereof for the time being in force), the Company seek the approvals of the members for the Special Business by way of Special resolution, as set out in the Postal Ballot Notice dated 25th January, 2024 by way of electronic means (remot

e-voting) only. In compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars, Postal Ballot Notice was sent through electronic mode on 25th January, 2024 to those members whose email addresses are registered either with the Company or the Register & Share Transfer Agent (the 'RTA') of the Company (Purva Sharegistry (I) Private Limited) or their respective Depository Participants as on the Cut-off date i.e. Friday, 19th January

A Copy of the Postal Ballot Notice is also available on the website of the Company a www.sobhagyaltd.com websites of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and the website of the remote e-voting service providing agency viz. National Securities Depository Limited (the 'NSDL') at www.evoting.nsdl.com. The members who did not receive the Notice may download the same from the above-mentioned websites.

The remote e-voting period will commence on Monday, 29th January, 2024 at 10:00

a.m. (IST) and will end on Thursday, 29th February, 2024, at 5.00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by the NSDL for voting thereafter. The communication of the assent or dissent of the members eligible to vote is restricted only to remote e-voting i.e. by casting their votes electronically.

The members holding equity shares as on Friday, 19th January, 2024 (the 'Cut-off Date'), shall only be entitled to vote through remote e-voting process in relation to the resolution as specified in the Notice. The members holding shares in dematerialized mode are requested to register

update their KYC details including email address with their respective depository The members holding shares in physical form are requested to register / update their KYC details including email address by submitting duly filled and signed form ISR-1 to RTA of the Company.

The results of the e-voting will be announced within 2 working days from conclusion of e-voting period, and along with the Scrutinizer's report will be hosted on the Company's website at www.sobhagyaltd.com and website of the Stock Exchange at www.bseindia.com

In case of any queries or issues regarding e-voting you can write an email to evoting@nsdl.co.in or contact on toll free no.: 1800 1020 990/1800 224 430.

For and on Behalf of the Board of Directors of Sobhagya Mercantile Limited

Place: Nagpur Date: 25/01/2024 Shrikant Bhangdiya Managing Directo (DIN: 02628216)



Registered Office: Equinox Business Park, Tower 3, 4th Floor, LBS Road, Kurla (West), Mumbai - 400070 E-mail: cs@ugrocapital.com, Website: www.ugrocapital.com Telephone: +91 22 41821600

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given to Members pursuant to the provisions of Sections 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, (the 'Act') read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, (the 'Rules'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India. including any statutory modification(s), clarification(s), substitution(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "MCA"), Government of India, for holding general meetings/ conducting postal ballot process through electronic voting (remote e-voting) vide General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, 17/ 2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 2021, 03/2022 dated May 05, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023 in relation to extension of the framework provided in the aforementioned circulars up to September 30, 2024, (the "MCA Circulars") and Listing Regulations as amended, for seeking their approval in respect of the special business detailed in the Notice of Postal Ballot dated January 23, 2024 by way of Special Resolution, only through Remote E-voting.

The Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice along with Explanatory Statement on January 25, 2024, through electronic mail to the Members of the Company whose names appear in the Register of Members/list of Beneficial Owners as received from Depositories as at Friday, January 19, 2024 ("Cut-off date"). Physical copies of the Notice of Postal Ballot along with Postal Ballot Forms and Pre-paid Business Reply Envelope will not be sent to the Members. Members are requested to provide their assent or dissent through e-voting only. The Company has appointed National Securities Depository Limited ("NSDL") for providing e-voting facility to enable the Members to cast their votes electronically. The detailed procedure for e-voting is provided in the Notice of Postal Ballot. Members are requested to note that the e-voting shall commence from Tuesday, January 30, 2024 at 9:00 a.m. (IST) and ends on Wednesday, February 28, 2024 at 5:00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. The Board of Directors of the Company has appointed Mr. Pankaj Kumar Nigam of M/s. Pankaj Nigam & Associates, Practicing Company Secretary firm, Ghaziabad (FCS No. 7343 and CP No. 7979), as the Scrutinizer for conducting the Postal Ballot (e-voting) process in a fair and transparent manner.

The voting rights of Members shall be reckoned as on Friday, January 19, 2024

which is the cut-off date. A person who becomes a Member after the Cut-off date shall treat this notice for information purpose only. The copy of the Postal Ballot Notice is available on the Company's website at www.ugrocapital.com and websites of the Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL at evoting@nsdl.com. Members who have not received the Postal Ballot Notice may download it from the abovementioned websites or write to the Company at cs@ugrocapital.com. Please note that the voting beyond 05:00 p.m. (IST) on February 28, 2024 will not be valid and also shall not be allowed beyond the said time and date. Members who have not yet registered their email addresses are requested to register the same with their respective DPs in case the shares are held by them in electronic form and with the Company in case the shares are held by them in physical form. Please refer the notes appended to the postal ballot notice for more details in this regard. In case of any queries/difficulties in registering the e-mail address, members may write to cs@ugrocapital.com. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at evoting@nsdl.com. The resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e., Wednesday, February 28, 2024. The result of e-voting will be announced within two working days from the date of completion of said e-voting and will be displayed on the Company's website at www.ugrocapital.com, website of NSDL at www.evoting.nsdl.com and communicated to BSE Limited and

National Stock Exchange of India Limited

Date: January 25, 2024

Place: Mumbai

By Order of the Board of Directors For UGRO Capital Limited

Satish Kumar Company Secretary and **Compliance Officer** Membership number: A58892

Dated: January 25, 2024

Place: Mumbai



(CIN – U40108JH2013-SGC001702)

Regd. Office:- Engineering Building, HEC, Dhurwa, Ranchi-834004.

fax # 0651-2400483 e-mail: cesp.jseb@rediffmail.com/gmsp.jbvnl@rediffmail.com/

1st Time Extension Notice

Last date of uploading of bid documents, last date of physical submission of tender fee and bid opening

date of	following tender notice no. is hereby ext	ended as below:-		
SI. No.	NiTs No.	Extended online bid uploading/ submission end date	Last date of online submission of tender fee and EMD	Technical bid opening date and time
1	302/PR/JBVNL/2023-24 ISI Marked ACSR Wesal Conductor	05.02.2024 upto 18:00 Hrs	05.02.2024 upto 18:00 Hrs.	06.02.2024 upto 18:00 Hrs.

Further details against the above NIT can be seen on website http:jharkhandtenders.gov.in and may be contacted on Mobile No. 09431135523 / 9430348596/ NIC helpline No. 0651-2400178. Submission of tender fee/EMD will not be accepted by courier/Regd. Post.

"Nothing like voting, I vote for sure"

स्वहित एवं राष्ट्रहित में ऊर्जा बचावें। कृपया अपनी कायतों को टॉल फी नं० 1800 345 6570 पर दर्ज करायें। PR No. 314696 PR 317042 (Jharkhand Biilee Vitran Nigam Ltd) 23-24 (D) DGM (Purchases)



SI. No	Tender Reference	Work Name		Amour	it in (Rs)	Completion Time
	No.					
1	JSBCCL/99/	Furnishing work of Classroo	ms, Library	Rs. 74,4	0,32,468/-	09 Months
	2023-24	and Laboratory, Equip	ments &			
		Miscellaneous work for	the new			
		University Campus of Bi	nod Bihari			
		Mahato Koyalanchal Universi	ty, Dhanbad			
2	Date of Publica	ation of Tender on Website	01.02.2024	at 11:00	AM	
3	Date of Pre Bio	d Meeting	08.02.2024	at 11:00	AM	
4	Venue of Pre I	Bid Meeting	J.S.B.C.C.L. Office, 3rd Floor			
5	Reply of queri	es of Pre Bid Meeting	15.02.2024	at 11:00	AM	
6	Start Date of S	ubmission of Bids	01.02.2024	at 11:00	AM	
7	Last Date/Time	e of Submission of Bids	29.02.2024	at 05:00	PM	
8	Date/Time of o	ppening of Bid	01.03.2024	at 05:00	PM	
9	Name & Addre	ess of office Inviting tender	e-Procuren	nent Cell,		
			Jharkhand	State	Building	Construction
			Corporatio	n Ltd., Ra	nchi.	
10	Helpline Numb	per of e-procurement Cell	0651-2446	259		
11	e-mail ID		jsbccljhark	hand@gm	ail.com	

Cost of bidding document for a non-refundable fee & Bid Security (EMD) shall be payable online through http://Jharkhandtenders.gov.in.

Any change can be seen on Website http://Jharkhandtenders.gov.in

<u>''वोट जैसा कुछ नहीं, वोट जरूर डालेंगे हम''</u> **Jharkhand State Building Construction**

PR 317043 Jharkhand State Building Construction Corp. ltd.(23-24)D Corporation Ltd., Ranchi

SMFG India Home Finance Company Ltd. (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) Corporate Off.: 503 & 504, 5 th Floor, G-Block, Insipre BKC, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Regd. Off.: Megh Towers, 3 rd Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road Maduravoyal, Chennai - 600 095.
NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES CE OF 15 DAYS FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND

RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 9 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002. Notice is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below liste immovable properties ("Secured Assets") mortgaged / charged to the Secured Creditor, the Possession of which has bee taken by the Authorised Officer of SMFG India Home Finance Company Ltd. (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) (hereinafter referred to as SMHFC) ("Secured Creditor"), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereon till date of realization, due to SMHFC Secured Creditor from the Borrower(s) and Guarantor(s) mentioned herein below.

he Reserve Price, Earnest Money Deposit (EMD) and Last Date of EMD deposit is also mentioned herein below 1) Date & Time of E-Auction : 14.02.2024 at 11.00 AM to 01.00 PM (with unlimited extension of 5 minute each)

SI. Name of the Borrower(s) / Guarantor(s) LAN Lan No. 606507210286603 (1) Suhas Vasant Aradhye Director of M/s. Aradhye Hospitals Tilaknagar Pvt. Ltd. (2) Rushali Suhas Aradhye (Rs. Two Crore (Rs. Two Crore (Co-Op. Housing Societ
(1) Suhas Vasant Aradhye Director of M/s. Aradhye Hospitals Tilaknagar Pvt. Ltd. 07.06.2019 Flat No. 700A, 7th Floo Rs. 2,30,83,946.44/- Building No. 3, B-Wing, Rucl
Director of M/s. Aradhye Hospitals Tilaknagar Pvt. Ltd. Rs. 2,30,83,946.44/- Building No. 3, B-Wing, Ruct
(2) Rushali Suhas Aradhye (Rs. Two Crore Co-Op. Housing Societ
Director of M/s. Aradhye Hospitals Tilaknagar Pvt. Ltd. Thirty Lakh Eighty Ltd., Devidas Lane, Behin Three Thousand Raghunath Tower, Boriva
1. (3) M/s. Aradhye Hospitals Tilaknagar Pvt. Ltd Three Thousand Raghunath Tower, Boriva
Add.: (Sr. No. 1, 2 & 3) Flat No. 2304, Accura, Wing - D, Rustomjee Nine Hundred Forty (West), Mumbai - 400 092
Urbana Behind, Thane, Maharashtra - 400 601. Also At (Sr. No. 1, Six And Forty Four Maharashtra. Admeasurin
2 & 3) Flat No. 700A, 7th Floor, Building No. 3, B- Wing, Ruchi Co-Op. Paisa Only) due as Approximately 91.5 Sq. Mtr
Housing Society Ltd., Devidas Lane, Behind Raghunath Tower, Borivali on 04.06.2019 Carpet Area.
(West), Mumbai - 400 092, Maharashtra.

(Rs. Ninety Lakh Ninety (Rs. One Lakh Ninety Nine (Rs. One Crore Ninety Thousand Only) Nine Lakh Only) stails terms and conditions of the sale are as below and the details are also provided in our/secured creditor's website at t following link website address (https://disposalhub.com and https://www.grihashakti.com/pdf/E-Auction.pdf) The Intendi Bidders can also Contact: Sunil More, on his Mob. No. 7738220952, E-mail: sunil.more@grihashakti.com, and Sushil Patil,

Reserve Price : Rs.1,99,00,000/- | Earnest Money Deposit : Rs.19,90,000/- | Bid Incremental Value: Rs.1,99,000/-

Authorized Officer, SMFG INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED Place: Mumbai, Maharashtra (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) Date: 26.01.2024

CARE Ratings Limited

on his Mob. 8828888998, E-mail: Sushil.Patil1@Grihashakti.com.

CIN: L67190MH1993PLC071691 Reg Office: Godrej Coliseum, 4th Floor, Somaiya Hospital Road,

Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai, Maharashtra, 400022, Tel. No.: 022-67543456; Email.: investor.relations@careedge.in; Website.: www.careedge.in

Care = dge

EXTRACTS OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

(₹ in Lakhs except per share data)

		CONSOLIDATED					
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31-12-2023	Nine Months Ended 31-12-2023	Quarter Ended 31-12-2022			
		Unaudited	Unaudited	Unaudited			
1	Total Income from Operations	7,867.67	24,153.68	6,214.95			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items*)	3,396.39	11,043.78	2,267.80			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	3,396.39	11,043.78	2,267.80			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	2,392.40	7,801.35	1,631.26			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,367.08	7,782.89	1,599.61			
6	Equity Share Capital (Face value : ₹ 10/- per share)	2,977.29	2,977.29	2,964.46			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	<u> </u>			
8	Eamings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	Basic	7.88	25.71	5.38			
	Diluted	7.85	25.64	5.38			

Extract of Statement of Standalone Unaudited Financial Results of CARE Ratings Limited for the Quarter & Nine Months ended December 31, 2023

(₹ in Lakhs except per share data)

			STANDALONE	
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31-12-2023	Nine Months Ended 31-12-2023	Quarter Ended 31-12-2022
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	6,668.22	20,826.94	5,455.44
2	Profit before Tax	3,173.35	11,558.20	2,728.79
3	Profit after Tax	2,223.49	8,460.75	2,139.80
letes.				

1 The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine months ended Unaudited Financial Results (Consolidated 8 Standalone) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine months ended Unaudited Financial Results (Consolidated & Standalone) are available on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com, www.nseindia.com) and the website of the Company: www.careedge.in.

2 The above results, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on January 24, 2024 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and have been subjected to limited review by the statutory auditors of the Company. For and behalf of the Board of Directors

CARE Ratings Limited Mehul Pandya

Kriti Industries (India) Ltd. **Kasta**®

CIN No: L25206MP1990PLC005732



Extract of Unaudited Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2023

₹ in Lacs (Except Earnings Per St				Per Share)			
		STANDALONE			CONSOLIDATED		
šr.	Particulars	Quarter Ended	9 Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	9 Months Ended	Quarter Ended
ło.	i di libalato	31.12.2023	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2023	31.12.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1.	Total Income from Operations Sales / Income from Operations	24,403.51	67,421.00	25,618.95	24,402.78	67,422.37	25,618.95
2.	Net Profit / (Loss) for the period (Before tax, exceptional and / or Extraordinary items)	1,058.70	2,391.24	392.62	1,072.66	2,435.68	408.34
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (After exceptional and / or Extraordinary items)	1,058.70	2,391.24	392.62	1,072.66	2,435.68	408.34
4.	Profit / (Loss) from Discontinued Operations (Before Tax)	,	_	-	-	_	0.28
5.	Profit / (Loss) from Associate (Before Tax)	-	-	-	0.88	5.16	(0.13)
6.	Net Profit / (Loss) for the period after tax (After exceptional and / or Extraordinary items)	784.60	1,794.49	450.64	795.05	1,827.75	455.31
7.	Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit / (Loss) for the Period (After						
	Tax) & Other Comprehensive Income (After Tax)	785.13	1,796.09		796.46	1,834.51	451.08
8.	Equity Share Capital (Face value of ₹ 1/- each)	496.04	496.04	496.04	496.04	496.04	496.04
9.	Reserves (excluding Revenue Reserve) as shown in the audited balance sheet of the previous year						
10.	Earnings Per Share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic : 2. Diluted :	1.58 1.58	3.62 3.62		1.60 1.60	3.70 3.70	0.92 0.92

Notes:

Kriti

1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindla.com) & (www.nseindla.com) and on company's website (www.kritilndustries.com)

2) The above results have been reviewed by the Audit Committee in it's meeting held on 25th January, 2024 and taken on

record by the Board of Directors in its meeting held on 25th January, 2024. 3) The Limited Review as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations.

For Kriti Industries (India) Ltd.

(Shiv Singh Mehta) Chairman & Managing Director DIN 00023523

Place : INDORE Date : 25th January, 2024

2015 has been completed by the auditors of the company

Kriti Nutrients Ltd.

Regd. Office: Mehta Chambers, 34, Siyaganj, Indore-452 007 (M.P.) Krit Phone: 0731-2719100/ 26 E-mail: cs@kritiindia.com; Website: www.kritinutrients.com

Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended on 31st December, 2023 ₹ in Lacs (Except Earnings Per Share) Quarter Ended Nine Months Ended Quarter Ended

CIN No: L24132MP1996PLC011245

Sr.	Particulars	31.12.2023	Nine Months Ended	Quarter Ended 31.12.2022
No.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1.	Total Income from Operations Sales / Income from Operations	16,824.14	51,536.79	22,263.78
2.	Net Profit / (Loss) for the period (Before tax, exceptional and / or Extraordinary items)	1,871.12	4,832.94	989.75
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (After exceptional and / or Extraordinary items)	1,871.12	4,832.94	989.75
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (After exceptional and / or Extraordinary items)	1,419.42	3,653.27	775.44
5.	Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit / (Loss) for the Period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)	1,419.10	3,651.34	778.25
6.	Equity Share Capital (Face value of ₹ 1/- each)	501.04	501.04	501.04
7.	Reserves (excluding Revenue Reserve) as shown in the audited balance sheet of the previous year.		12,736.45	
8.	Earnings Per Share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) - (a) Basic : (b) Diluted :	2.83 2.83	7.29 7.29	1.55 1.55

- 1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) & (www.nseindia.com) and on company's website (www.kritinutrients.com)
- The above results have been reviewed by the Audit Committee in it's meeting held on 25th January, 2024 and taker on record by the Board of Directors in its meeting held on 25th January, 2024.
- 3) The Company has only one Business Segment to be reported namely Oil Seed Extraction and Refining, as per Ind AS 108 Operating Segments.

For Kriti Nutrients Ltd.

Place: INDORE Date: 25th January, 2024 Shiv Singh Mehta (Chairman & Managing Director) DIN 00023523

ASTEC LIFESCIENCES LIMITED Δ Corporate Identity Number: L99999MH1994PLC076236

Registered Office: Godrej One, 3rd Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai - 400079, Maharashtra. Website: www.astecls.com, Tel no.: 022-25188010, Fax no.:- 022-22618289, E-mail id: astecinvestors@godrejastec.com

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESU NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023 (RS. IN LAKH)

Sr.	Particulars	Quarter Ended			Year to date figures for the period ended		Year Ended	
No.	Particulars	31-Dec-23	30-Sep-23	31-Dec-22	31-Dec-23	31-Dec-22	31-Mar-23	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	5,170.38	11,176.81	12,096.97	30,802.90	51,167.93	64,122.63	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,							
	Exceptional and/or Extraordinary items)	(3,221.96)	(1,759.57)	124.02	(6,082.21)	4,113.05	3,494.73	
3	Net Profit / (Loss) for the period after Tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(2,432.60)	(1,341.53)	84.73	(4,592.72)	3,056.87	2,559.40	
4	Total Comprehensive Income for the period							
	[Comprising Profit / (Loss) for the period							
	(after Tax & minority interest) and Other							
	Comprehensive Income (after Tax)]	(2,434.28)	(1,344.25)	83.88	(4,598.34)	3,054.82	2,534.67	
5	Equity Share Capital							
	(Face Value of Rs.10/- per share)	1,960.92	1,960.92	1,960.57	1,960.92	1,960.57	1,960.57	
6	Reserves (excluding Revaluation Reserve)							
	as shown in the Audited Balance Sheet							
	of the previous year						39,975.75	
7	Securities Premium Account	6,108.95	6,108.95	6,073.56	6,108.95	6,073.56	6,073.56	
8	Net worth	37,073.55	39,500.50	42,449.88	37,073.55	42,449.88	41,936.32	
9	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	45,465.60	43,139.25	37,008.77	45,465.60	37,008.77	34,118.01	
10	Outstanding Redeemable Preference Shares		-	-		-		
11	Debt Equity Ratio	1.23	1.09	0.87	1.23	0.87	0.81	
12	Earnings per equity share							
	(Face Value of Rs.10/- per share)							
	(for continuing & discontinuing operations)							
	(non-annualised) :							
	1. Basic:	(12.41)	(6.85)	0.43	(23.44)	15.58	13.04	
	2. Diluted:	(12.41)	(6.85)	0.43	(23.44)	15.58	13.04	
13	Capital Redemption Reserve	0.30	0.30	0.30	0.30	0.30	0.30	
14	Debenture Redemption Reserve		-		-		-	
15	Debt Service Coverage Ratio	(0.47)	0.10	2.52	(0.00)	1.27	1.25	
16	Interest Service Coverage Ratio	(1.56)	0.29	2.63	(0.00)	4.90	3.89	

Key Financial Highlights of Standalone Unaudited Financial Results

(RS. IN LAKH)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			e figures for od ended	Year Ended	
No.	Faiticulais	31-Dec-23	30-Sep-23	31-Dec-22	31-Dec-23	31-Dec-22	31-Mar-23
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	5,169.41	11,174.45	12,096.21	30,798.42	51,166.42	64,120.24
2	Profit Before Tax	(3,224.58)	(1,763.61)	121.41	(6,091.69)	4,105.96	3,484.91
3	Profit After Tax	(2,434.55)	(1,344.56)	82.79	(4,599.82)	3,051.57	2,552.04
4	Total Comprehensive Income (after Tax)	(2,434.92)	(1,344.94)	82.42	(4,600.94)	3,050.45	2,529.16

The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2023 filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the period ended 31st December, 2023 are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and rebsite of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The same is also made available on the website of the Company (www.astecls.com).

The above Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its Meeting held on Thursday, 25th January 2024. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the aforesald Results and expressed an unmodified review opinion

The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the Company to employment and post-employment benefits. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 on November 13, 2020, and has invited suggestions from stakeholders which are under active consideration by the Ministry. The Company will assess the impact and its valuation once the subject rules are notified and will give appropriate impact in its Financial Statements in the period in which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact

> By Order of the Board of Directors of Anurag Roy

Whole - Time Director & Chief Executive Off

Place: Mumbai Date: 25th January, 2024 Adfactors 537

Managing Director & CEO DIN No.: 07610232

मुंबई येथील लघू कारणे न्यायालय (वांद्रे शाखा) आर.ए.डी. दावा क्र.४६८/२०२१

श्रीमती सशीला गिरिअप्पा गौडा. हिंदू ज्येष्ठ नागरिक, वय सुमारे ६६ वर्षे मुंबईचे भारतीय रहिवासी, व्यवसाय-व्यवसाय, यांचा पत्ता-हॉटेल महादेव, दकान क्र.२४, राजपत आणि चिंतामणी बलकरण दबे चाळ, एम.जी. क्रॉस रॉस क्र.२, नॅशनल पार्क समोर, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०००६६. ... फिर्यादी

१. राजेंद्रप्रसाद चितामणी दुबे हिंद प्रौढ वय-ज्ञात नाही, व्यवसाय-व्यवसाय, मुंबईतील भारतीय रहिवासी, त्याचा कार्यालयाचा त्ता- राजपत आणि चिंतामणी बलकरण दुबे

उद्यानासमोर, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६ २. सुरेशचंद्र शिवशंकर दुबे हिंदू प्रौढ वय-ज्ञात नाही; व्यवसाय-व्यवसाय, मुंबईचे भारतीय रहिवासी, ५०५, स्नेहल पाडा, अपर आवरपाडा, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६.

चाळ. एम.जी. क्रॉस रॉस क्र.२, राष्ट्रीय

३. अमरेश शिवशंकर दुबे हिंद प्रौढ वय- माहीत नाही, व्यवसाय- व्यवसाय मुंबईचे भारतीय रहिवासी, ५०५, स्नेहल पाडा, . तावरपाडा, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६.

४. अवधेशचंद्र शिवशंकर दबे हिंदू प्रौढ वय- माहीत नाही, व्यवसाय- व्यवसाय मुंबईंचे भारतीय रहिवासी, ५०५, स्नेहल पाडा, नावरपाडा, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६. ५. मूलराजखटाऊ अँड सन्स प्रा.लि.,

कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुदी अंतर्गत रीतसर अंतर्भृत केलेली कंपनी, ६, सुरजीवल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, मंबई-४००००१ येथे नोंदणीकृत कार्यालय आहे

..प्रतिवादी

वरनामित प्रतिवादी क्र.२, तर उपरोक्त नाव असलेल्या वादीने प्रतिवादींविरुद्ध दावा दाखल केला आहे की, दुकान क्र.२४ असून राजपत आणि चिंतामणी बलकरण दुबे चाळ येथे सुमारे २० X २५ चौरस फूट आहे, एम.जी. क्रॉस रोड क्र.२, राष्ट्री उद्यानासमोर, बोरिवली (पूर्व), मुंबई.४०००६६ येथील दाव्याच्या जागेचे भाडेकरार घोषित करावे, येथे विटांच्या भिती आणि सिमेंटचे पत्रे पडून आहेत आणि येथील संबंधीत जमिन मालमत्तेचे सर्व भाग व खंड स्थित आहे, सर्व्हे क्र १०. हिस्सा क्र.५. क्षेत्र ११२९.२५ चौ.यार्ड, सर्वे क्र.१० . हिस्सा क्र.६, क्षेत्र१३९१.५० चौ.यार्ड्स आणि सीटीएस क्र.५२५/६, ६३१, ५३१/१, आणि ५३१/२, गाव-कान्हेरी, बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा चतुसिमा : पूर्व सर्विस रोड/मेट्रो लाईन, पश्चिम- तबेला (आझाद डेअरी). उत्तर-राष्ट्रीय डेअरी कार्यालय आणि दक्षिण- खुली जाग शेण साठवण्यासाठी वापरले जाते. फिर्यादींच्या बाजने तयार केलेले मयत वडील दिवंगत श्री. राजपत बलकरन दबे आणि स्वर्गीय श्री. चिंतामणी बलकरण दबे यांचे गिरिअप् तिमय्या गौडा हे वैध आहे आणि कायद्याच्या दष्टीने इतः गोष्टींबरोबर टिकन राहणे हे प्रतिवादी क्र.५ येथे आणि अशा इतर आणि पुढील सवलतींसाठी बंधनकारक आहे. तुम्हाला समन्स बजावल्यापासून ३० दिवसांच्या आत तुमचे लिखित अहवाल दाखल करण्यासाठी आणि) सदर मा.न्यायालय कक्ष क्र.३२, ८ वा मजला, कोर्ट ऑफ स्मॉल कॉज, अनंत काणेकर मार्ग, भास्कर इमारत, वांद्रे (पूर्व), मुंबई -४०० ०५१ मध्ये अध्यक्षीय माननीय न्यायाधीशांसमक्ष हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे, **०८ फेब्रुवारी, २०२४** रोजी दु.०२.४५ वा. न्यायालय कक्ष क्र.३२ समक्ष व्यक्तिशः किंवा सदर प्रस्ताव सूचनेसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा

विकलामार्फत किंवा असा एखादी व्यक्ती जो वर नमृद फिर्यादींच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊ शकेल अशा इतर त्र्यक्तीसोबत उपस्थित रहावे आणि तुमच्या उपस्थितीकरिता पस्ताव सूचनेच्या अंतीम निवारणासाठी तारीख निश्चित केली असल्याने तुम्ही त्या तारखेला तुमचे सर्व साक्षीदार सादर करावे आणि तुम्हाला येथे सुचना देण्यात येत आहे की, वर नमूद तारखेला तुम्ही गैरहजर राहिल्यास प्रस्तावाची सूचना सुनावली जाईल आणि तुमच्या गैरहजेरीत निर्णय दिला जाईल आणि तुमच्या प्रकरणाच्या पृष्ठयर्थ तुमची इच्छा असल्यास फिर्यादींच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे समाविष्ट दस्तावेज जर तुमच्या ताब्यात असतील तर ते तुमच्या

वकिलासह पाठवावेत. या न्यायालयाच्या न्यायालय कक्ष क्र.३२ मधून तुम्ही त्य फिर्यादीची प्रत मिळव शकता. माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात

आज दिनांकीत १५ एप्रिल, २०२३ ठिकाण : मुंबई दिनांकः १५.०१.२०२४

देशाच्या

स्त्रियांचे

विकासात

योगदान हे

उल्लेखनीय

आहे : डॉ.

भारती पवार

नांदगांव, दि.२५

सबलीकरण

केंद्रीय

कुटुंब

आणि

विकास

डॉक्टर

चौधरी

नांद्रगाव येथे म

đ

भारती पवार व भाजप

प्रदेश महामंत्री शी

यांच्या उपस्थितीत

महिला सबलीकरण

मार्गदर्शन करताना

डॉ. भारती पवार यांनी

सांगितले की महिलांना

सक्षम करण्याचा सर्वात

प्रभावी मार्ग म्हणजे

महिला केंद्रित विकास

ढ़ष्टीकोन महत्त्वाचा

आहे आणि पंतप्रधान

नरेंद्र मोदी जी यांच्या

नेतृत्वाखाली भारत

या दिशेने प्रगती करत

आहे.

नांदगाव येथील

महिलांना

हिला

सम्मेलन

आरोग्य

कल्याण

आदिवासी

राज्यमंत्री

विजयजी

संपन्न झाले.

अंतर्गत

(आर.के.हजारे) अतिरिक्त निबंधक

फॅन्सी फिटींग्ज लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच१९९३पीएलसी०७०३२३ नोंदणीकृत कार्यालयः २५९/१४५, २रा मजला, मिनवां इंडस्ट्रीयल इस्टेट, शिवडी बंदर रोड, शिवडी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००१५. दूर::+९१-२२-२४१०३००१, वेबसाईट:http://www.fancyfittings.com, ई-मेल:info@fancyfittings.com

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊ महिन्यांकरिता ., अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात)
अ. क्र.		संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने	संपलेली तिमाही
	तपशील	39.99.99	39.99.99	39.99.79
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८८९.९१	₹0७0.00	११९०.५९
2	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(२५९.२५)	(७७३.०५)	५८.०६
3	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(२६४.५०)	(८२४.१२)	32.03
γ	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष		,	
	उत्पन्न (करानंतर)	(0.94)	(83.5)	(५.६६)
4	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	324.6	324.60	324.60
ξ	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)			
	– मूळ	-८.१२	(२५.३0)	٥.९८
	– सौमिकृत	-८.१२	(२५.३0)	0.96
टिप	:		656 19	

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲप्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ च्या नियम ३: अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाई व नऊ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in आणि कंपनीच्या www.fancyfittings.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि २१ जानेवारी, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले. सेनी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये कंपनीच्या लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन पुर्ण करण्यात आले आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता फॅन्सी फिटींग्ज लिमिटेड

जयंत एन. पारेख ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालव दिनांक: २४.०१.२०२४ डीआयएन:०००९५४०१

फॅन्सी फिटींग्ज लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच१९९३पीएलसी०७०३२३ नॉदणीकृत कार्यात्वयः २५९/४४५, २रा मजला, मिनवां इंडस्ट्रीयल इस्टेट, शिवडी बंदर रोड, शिवडी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००१५, दुर.:+९१-२२-२४१०३००१, वेबसाईट:http://www.fancyfittings.com,

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व सहा महिन्यांकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

Я. Б.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२२	संपलेले सहा महिने ३०.०९.२२	संपलेली तिमाही ३०.०९.२१
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	११९७.९७	२१८०.१०	२३७४.३६
	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३४९.७२)	(५१३.८०)	(२४०.२३)
	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३६३.३५)	(५५९.६२)	(२००.१३)
	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर)	()	70	/X
	व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) भरणा केलेले समभाग भांडवल	(0.९५)	(१.८९)	(५.६६)
	(दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	374.6	324.60	३२५.८०
	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)			
	– मूळ – सौमिकृत	(११.१५) (११.१५)	(१७.१८) (१७.१८)	(६.१४) (६.१४)

अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही व वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in आणि कंपनीच्या www.fancyfittings.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि जानेवारी, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले सेनी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३

अन्वये कंपनीच्या लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन पुर्ण करण्यात आले आहे. संचालक मंडळाच्या वतीने व करिता फॅन्सी फिटींग्ज लिमिटे

जयंत एन. पारेख व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०००९५४०६

नावात बहल

मि मिनल राकेश रिबेलो, सर्व संबंधिताना य जाहीर सुचनेद्वारे असे कळविते की, मी माई नाव "मिनल राकेश कनोजिया" हे सरकारी गॅझे्ट नूं. M-२३२८२्२३१ दि.१८ जानेवारी –२४ जानेवारी २०२४ द्वारे बदलून "मिनल राकेश

रिबेलो " असे केले आहे. **जाहीर नोटीस** वकील महेश भोसले

वसई येथील मा. श्री. आर. एव. नाथाणी, ने. ता.१२/०२/२०२४ चौ.अ.क.०४/२०२४

कत्पना राजाराम पवार . भूपेंद्र राजाराम मबार, अज्ञान तर्फे पालक आई ती.कल्पना राजाराम पबार आमता. कल्पना राजारान प्रवार बोघेही रा. बी २०४, स्मृती अपार्टमेंट, बुसरा मजला, महानगरपालिका रोब, निळेमीरेगाव, आनंव पार्क, पारा पश्चिम. ता. वसई. जि. पालघर

॥अर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक १९/१२/२०२३ रोर्ज कै.राजाराम देउ पवार हे दि.०३/०१/२०२० रोजी मयर क.राजारान ६६ पवार हा (द.०३/०१/२०२० राजा नगर झाले असुन त्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस दाखल (हेअरिशप प्रमाणपत्र) मिळणेसाठी या न्यायालयात **चौकरी पर्ज क्रमांक ०४/२०२४** दाखल केला आहे. Schedule of Property

शॉप नं.५, तळ मजला, आविराज लक्ष्मी इनक्ले बिल्डींग नं.१ को. ऑ.ही.सो. क्षत्रफळ १७.६५ चौ मी. सब्ने क्रमांक २७१ हिस्सा क्रमांक १, २ गाव मौजे नेळेमोरे. नालासोपारा पश्चिम, ता. वसई. जि. पालघर याअर्थी हेअरिशप सर्टीफिकेट मिळण्याकरिता गयालयात चौ.अर्ज क्रमांक ०४/२०२४ दाखल केलेल आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस, हक्व हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हया न्यायालयांव वेनांक १२/०२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजत केंवा ही जाहीर नोटीस प्रसिद्ध ब्राले पासन एव महिन्याचे आत लेखी हरकत वाखल करावी. सदरह गल्यास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार हयां पात येईल हयाची कृपया नोंद घेण्यात याव गज दि. २२/०१/२०२४ रोजी माझ्या सहिनिशी

असा आहे.

विवाणी न्यायालय व स्तर वसई

हकुमावरान

जाहीर सूचना सर्व लोकांना या नोटीस द्वारे कळविण्यात येते क माझे आशील श्रीमती पष्पा घोष ह्या फ्लॅट नंबर बी , १०४, पहिला मजला, हर्षवर्धन को-ऑप हौसिंग सोसायटी ली.. चाणक्य नगरी समेळ पाडा. सवे नंबर १२, १३ हिस्सा नंबर ३. गाव - समेळ गालासोपारा पश्चिम, तालुका वसई जिल्हा पालघर ४०१ २०३ या फ्लॅटचे मालक आहेत संबंधित सोसायटीने त्यांना शेअर सर्टिफिकेट नंबर २३ (अनक्रमे शेअर्स नंबर १११ ते ११५) प्रदान केले आहे. त्यांच्याकडून सदर मुळ शेअर सर्टिफिकेत हरविले / गहाळ झाले आहे. त्यांनी संबंधित सोसायटीकडे डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट साठी अर्ज केला आहे. तसेच त्यांनी संबंधित नालासोपार गोलीस स्टेशनमध्ये सदर मळ शेअर सर्टिफिकेट ाहाळ झाल्याची तक्रार केली असन त्याचा लॉस्ट रिपोर्ट नंबर २८१८ - २०२४ दिनांक २५/०१/२०२४

ज्याला कोणालाही सदर मुळ शेअर सर्टिफिकेट सापडले किंवा सदर मळ शेंअर सर्टिफिकेट बद्दल कोणत्याही प्रकारचा हुक्क दावा नामाधिकार लाभ विक्री गहाण बक्षीस भाडेपदा परवाना भागीदारी व इतर कोणत्याही स्वरूपात दावा असल्यास त्यांन लिखित स्वरूपात कागदोपत्री पराव्यासह खालील सही करणाऱ्या व्यक्तीला खालील पत्यावर नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ दिवसाच्या आत सादर करावे अन्यथा तसा कठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.

दिनांक : २६/०१/२०२४ नतन प्रकाश प्रवार, वकील . कल्पना कॉम्प्लेक्स. स्टेशन रोड. पांचाळ नगर ालासोपारा पश्चिम, तालका वसई, जिल्हा पालघर मी राकेश लालबच्चन रिबेलो, सर्व संबंधिताना या जाहीर सुचनेद्वारे असे कळवितो की, मी सरकारी गॅझेट नं. यु-१७२५७ दि. सप्टेंबर १६-२२,२०१० द्वारे बदलून "राकेश लालबच्चन रिबेलो" असे केले आहे. तसेच, माझ्या मुलीचे नाव "रिओना राकेश कर्नोजिया" हे सरकारी गॅझेट नं. एम २११५९२४९ दि.३ फेब्रुवारी -०९ फेब्रुवारी २०२२ द्वारे बदलून "रिओना राकेश रिबेलो"

नावात बद्दल

फॅन्सी फिटींग्ज लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच१९९२भीएलसी०७०३२३ नोंदणीकृत कार्यालय: २५९/१४५, २रा मजला, मिनवीं इंडस्ट्रीयल इस्टेट, शिवडी बंदर रोड, शिवडी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००१५. दूरः +९१-२२-२४१०३००१, वेवसाईटः http://www.fancyfittings.com, ई-मेल:info@fancyfittings.com

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.		संपलेली	संपलेले	संपलेली					
क्र.		तिमाही	वर्ष	तिमाही					
	तपशील	३०.०६.२२	39.03.77	३०.०६.२१					
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित					
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९८२.१३	७३७६.५७	२३०९.६०					
2	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१६४.०९)	(३६६.१७)	(२२९.९६)					
A)	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१६५.६६)	(२०५.७९)	(१८९.८६)					
8	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष								
	उत्पन्न (करानंतर)	(0.84)	(२२.६३)	(५.६६)					
ч	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	३२५.८०	३२५.८०	३२५.८०					
ξ	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)								
	– मूळ	(६.०२)	(१५.४९)	(५.८३)					
	- सौमिकृत	(६.०२)	(१५.४९)	(५.८३)					
किए होनी (विक्रिप व्यक्तिमेश्व व्यक्तिमेश्व विक्रमोना विक्रमार्थेका) हेम्प्रेस । २०११ ज्या विमा २२ अन्यो प्रॉक्									

एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही व वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in आणि कंपनीच्य www.fancyfittings.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

> फॅन्सी फिटींग्ज लिमिटेडकरित जयंत एन. पारेख

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०००९५४०

SOBHAGYA MERCANTILE LIMITED CIN: 145100MH1983PLC031671

ठिकाण: मुंबई

दिनांक: २४.०१.२०२४

Registered Office - B-61, Floor 6, Plot No. 210, B-Wing, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra, India Contact Details: - Phone - 022-22882125 email - sobhagyamercantile9@gmail.com website: www.sobhagyaltd.com

NOTICE OF POSTAL BALLOT TO MEMBERS AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that Postal Ballot Notice is issued in pursuant to Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, (the 'Act') read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, (the 'Rules'), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'SEBI Listing Regulations') (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereofor the time being in force), in compliance with the Circular No. 09/2023 dated September 25, 2023 read with Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/ 2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated Septembe 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/ 2021 dated December 08, 2021, 03/2022 dated May 05, 2022 and 11/2022 dated December 28, 2022; issued by the Ministry of Corporate Affairs (the 'MCA Circulars') the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 read with SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/ 2020/79 dated May 12, 2020, and SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (the 'SEBI Circulars'); and the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India (the 'SS-2'), as amended from time to time; and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or reenactment(s) thereof for the time being in force), the Company seek the approvals of the members for the Special Business by way of Special resolution, as set out in the Postal Ballot Notice dated 25th January, 2024 by way of electronic means (remote e-voting) only.

In compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars, Postal Ballot Notice was sent through electronic mode on 25th January, 2024 to those members whose email addresses are registered either with the Company or the Register & Share Transfer Agent (the 'RTA') of the Company (Purva Sharegistry (I) Private Limited) or their respective Depository Participants as on the Cut-off date i.e. Friday, 19th January

A Copy of the Postal Ballot Notice is also available on the website of the Company a www.sobhagyaltd.com websites of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and the website of the remote e-voting service providing agency viz. National Securities Depository Limited (the 'NSDL') at www.evoting.nsdl.com. The members who did not receive the Notice may download the same from the bove-mentioned websites

The remote e-voting period will commence on Monday, 29th January, 2024 at 10:00 a.m. (IST) and will end on Thursday, 29th February, 2024, at 5.00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by the NSDL for voting thereafter. The communication of the assent or dissent of the members eligible to vote is restricted only to remote e-voting i.e. by casting their votes electronically.

The members holding equity shares as on Friday, 19th January, 2024 (the 'Cut-off Date'), shall only be entitled to vote through remote e-voting process in relation to the resolution as specified in the Notice.

The members holding shares in dematerialized mode are requested to register update their KYC details including email address with their respective depository. The members holding shares in physical form are requested to register / update their KYC details including email address by submitting duly filled and signed forn ISR-1 to RTA of the Company. The results of the e-voting will be announced within 2 working days from conclusion

of e-voting period, and along with the Scrutinizer's report will be hosted on the Company's website at www.sobhagyaltd.com and website of the Stock Exchange at www.bseindia.com In case of any queries or issues regarding e-voting you can write an email to

evoting@nsdl.co.in or contact on toll free no.: 1800 1020 990/1800 224 430. For and on Behalf of the Board of Directors of

Place: Nagpur Date: 25/01/2024

(DIN: 02628216)



असे केले आहे.

केमबाँड केमिकल्स लिमिटेड सीआयएन: एल२४१००एमएच१९७५पीएलसी०१८२३५

नोंदणी कार्यालय: केमबॉण्ड सेंटर, ईल - ७१, महापे एमआयडीसी, नवी मुंबई ४०० ७१० ईमेल आयडी: cs@chembondindia.com, वेबसाईट: www.chembondindia.com

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीसाठीच्या अलेखापरिक्षित सम्मिलित आर्थिक वित्तीय परिणामांचा उतारा

						(रुपये लाखामध्ये	
		सम्मिलत					
अनु	तपशील	संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही		संपलेले वर्ष	
क्र.	तपशाल	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	39.92.2023	39.92.2022	३१.०३.२०२३	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
٩	कार्यं विधिमधून एकूण उत्पन्न	११,८१६.२४	99,२०८.२9	३५,६०४.०२	३२,१३८.३८	४४,५०८.०२	
२	करपूर्वी सामान्य क्रियाकलापांमधून निव्वळ नफा						
	(अपवादात्मक आणि असाधारण वस्तु पूर्वी)	9,६०२.२२	9,9३४.७०	४,८५५.९०	२,०५८.८९	3,398.68	
3	कर पूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा)						
	(अपवादात्मक आणि / किंवा असाधारण वस्तु नंतर)	9,६०२.२२	9,9३४.७०	४,८५५.९०	२,०५८.८९	3,398.68	
8	कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा						
	(अपवादात्मक आणि असाधारण वस्तु नंतर)	9,३४५.६९	८३१.९५	३,७६१.०८	१,४६३.८२	२,५१७.३३	
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीचा नफा						
	(करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर)	१,३३६.०८	८२७.०८	३,७५६.७८	9,8६9.५२	२,५३३.०४	
Ę	पेड-अप शेअर भांडवल (प्रति शेअर ५ रुपये दर्शनी मूल्य)	६७२.४१	६७२.४१	६७२.४१	६७२.४१	६७२.४१	
Ø	आरक्षिते (मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकन						
	आरक्षित वगळता)					३१,५२७.००	
6	प्रति शेअर कमाई (प्रत्येकी रु. ५) (वार्षिकीकृत नाही)	90.08	६. १४	२८.०३	90.02	१८.६७	
	मूलभूत आणि असंहत ईपीएस						
	• · · · · · · · · · · · · · · · · · · ·	•					

३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी वरील निकालांचे पुनरावलोकन लेखापरीक्षक समितीने केले आहे, ज्याला संचालक मंडळाने २५ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मान्यता दिली आहे आणि ते वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन

हे विधान कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या कंपनी (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ (इंड-एएस) नुसार आणि इतर मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि धोरणे लागू मर्यादेनुसार तयार केले गेले आहे.

स्वतंत्र आर्थिक निकालांची प्रमुख संख्या

					रूपय लाखामध्य)
_	संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही		संपलेले वर्ष
तपशील	39.92.2023	39.92.2022	39.92.2023	39.92.2022	\$9.03.2023
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्य विधिमधून एकूण उत्पन्न	9,२४०.३१	9,२०२.९२	३,९०४.८१	३,६३१.२०	५,०८६.४५
कर पूर्व नफा	१२३.७८	९७.८९	६६७.२०	३३४.८२	४५५.३७
करानंतर नफा	१५०.२६	६४.६९	६२७.४९	३०९.८४	३९५.९३

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्वेंजमध्ये दाखल केलेल्या एकत्रित त्रैमासिक आर्थिक निकालांचा तपशीलवार स्वरूपाचा वरील उतारा आहे. एकत्रित आणि स्वतंत्र त्रैमासिक आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीचे संकेतस्थळ www.chembondindia.com येथे उपलब्ध आहे.

केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड करीता

निर्मल व्ही. शाह उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनांक : २५ जानेवारी, २०२४ डीआयएन: ०००८३८५३

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'

सर्व लोकांस कळविण्यात येते की, सदनिका नं २०१, दुसरा मजला, क्षेत्र - ४८ ६३ चौ -फुट, (कारपेट क्षेत्र) म्हणजेच ५८ -३५ चौ -मीटर, (बांधिव क्षेत्र), "मोहक प्लाझा को . ऑप . हाऊसिंग सोसायटी लि .," स . नं . २५२, हि . नं . १ (पैकी), गाव मौजे - विरार,विरार - (पूर्व), मालमत्ता कं · VR23/38/4, विभाग कं . २३, ता . वसई, जि . पालघर . अशी मिळकत आमचे अशिल श्रीमती . सुचिता संतोष संखे हयांनी दि .१०/०८/२००४ रोजीच्या दस्त कं. वसई -२-४४२३-२००४, च्या करारान्वये मे एम .पी .जे . असोसिएटस् हयांच्याकडून खरेदी केली आहे - अशा हया सदनिका मिळकतीच्या मुळ करारनाम्याचे पान वसई-२-४४२३-२००४, पान कं.१/३१ आमच्या अशिलांकडे मुळ स्वरूपात उपलब्ध नाही वा गहाळ झालेले आहे. सदर उपलब्ध नसलेल्या पानाची शोधाशोध करून सध्दा ते सापडले नाही तरी सदर मिळकतीच्य इस्तऐवज सबंधाने आणि सदर मिळकती संबधान कोणाहीकडे हितसबंधाच्या दृष्टीने गहाण, दान बक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारख रावा असेल तर त्यांनी लेखी कायदेशीर हरक पराव्यासकटच सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापास-१४ दिवसांच्या आत आमचे कार्यालय ११७ /१२२ ला मजला, सत्यम शिवम शॉपींग सेंटर नालासोपारा (प .), ता वसई, जि पालघर कळवावे व हरकत सादर केली पाहिजे · अन्यथा

देनांक ៖ २६ /०१ /२०२४ पेन वकील ॲन्ड सन्सकरिता ॲड . बेन्सन विल्यम पेन Date: 26 / 01 / 2024

<u>कोणाची काहीच हरकत आणि हक्कं नाही असे</u>

तमजुन पुढील व्यवहार केला जाईल -

PUBLIC NOTICE Notice is given to public at large that my client, MRS. PRITI J. PARMAR (Secretary) and also the member of The Ghatkopar Krishnadeep C.H.S. Ltd situated on Plot No. 115 and 116, situated at Garodia Nagar, Ghatkopar (East), Mumbai-400077, Maharashtra, India. Now, MRS. PRITI J. PARMAR (Secretary) me informed that, she have lost/misplaced the following original documents related to The Ghatkopar Krishnadeep C.H.S. Ltd having Society Registration No. BOM/HSG/5687 of 1978 having Deemed Conveyance documents as below:-Original Deemed Conveyance File Application No. DC1001135/2015 ADJ Draft of Deemed Conveyance duly stamped by Adjudication Department having No ADJ/1100901/1204/16/K dt. 02/02/2019 Original DDR Order for Deemed Conveyance dt. 24/10/2015 Rectification Deed dt

25/09/2019 Original List of members Original Adjudication Receipt No. ADJ/1100901/1204/16/K

Original Payment of stamp duty & penalty paid proof dt. 27/02/2018 Society letter to DDR dt. 20/10/2019 for Registration of Deemed Conveyance Society covering letter dt. 06/03/2020 to DDR for Registration of Deemed Conveyance Original deemed Conveyance File No. DC1001135/2015

Driginal letter to DDR for Registration of Deed of Rectification dt. 10/12/2019 DDR Rectification Order dt. 24/10/2015 RTI Order from MCGM dt. 26/12/14 against our Application letter dt. 05/12/2014

Any other related documents submitted at the time of ADJ & Registration of Deemed Now, MRS. PRITI J. PARMAR (Secretary) has lodged the online complaint o

lost/misplaced of documents/agreements/ at Pant Nagar Police Station, Ghatkopar (East) Mumbai-400077 on dated. 25/01/2024 bearing Lost report No. 11875-2024, regarding loss and misplacement of aforesaid original documents. Now, I call upon any financial institution, person, legal heir having custody of the misplaced

original agreement/document or having any claim, objection against the said intending sale way of sale, exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance possession, lease, lien or otherwise of whatsoever nature is hereby requested to make the ame known in writing along with documentary evidences to the undersigned at Shop No. 17, Ground floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road, Andheri (West), Mumbai-400058 within 15 days from the date of publication of this notice, failing which the claim of such person, financial institution will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

MR. BHAVIK S. SHAH B. Com., LL.B Advocate High Court

युनिव्हा फूड्स लिमिटेड

(पूर्वीची हॉटेल रग्बी लिमिटेड म्हणून ज्ञात)

नोंदणीकृत कार्यालय : २, तळमजला, ९, देव भुवन, गझदर स्ट्रीट, चिराबाजार, काळबादेवी, मुंबई शहर - ४०० ००२, महाराष्ट्र, भारत सीआयएन: L55101MH1991PLC063265

वेबसाइट : https://www.hotelrugby.co.in ई मेल : rugbyhotel@rediffmail.com संपर्क : ०२२ - ६७४७०३८०

दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (रु. लाखांत तिमाहीअखेर वर्षअखेर नऊमाहीअखेर 39.99.93 30.09.73 39.99.99 39.99.93 39.99.99 ३१.०३.२३ **मलेखापरीक्षित** अलेखापरीक्षित लेखापरीक्षित लेखापरीक्षित परिचालनातून एकूण महसूल 89.4 0.03 22.20 एकूण खर्च €.00 48.24 62.9 38.86 86.63 अपवादात्मक, अतिविशेष बाबी व करपूर्वी परिचालनातू-नफा/(तोटा) (8.06) (५६.२५) (११.१०) (७०.२१ (38.88 (२८.२०) अपवादात्मक बाबी अतिविशेष बाबी अपवादात्मक व अतिविशेष बाबीपश्चात, परंतु करपूर सामान्य कामकाजातून नफा/(तोटा) (8.09) (५६.२५) (88.80) (60.28 (38.88 (26.20 करखर्च करपश्चात सामान्य कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा) (33.30) (38.88 (8.06) (48.24) (60.28 (26.20 एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (8.06) (48.24) (33.30) (60.28 (38.82) (26.20) प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १०/ प्रतिशेअर) 2832.20 2832.2 2832.20 8832.2 8832.2 १४३२.२ राखीव , गत लेखा वर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता (१४१५.४७ उत्पन्न प्रतिशेअर (अतिविशेष बाबीपूर्व व पश्चात) (०.३९२७) (0.8902 ०.१९६९ ए) मूलभूत (0.0828) (0.0664) (0.8802) (0.0664)

वरील वित्तीय निष्कर्ष टीपांसहित स्टॉक एक्सचेंजेंस वेबसाइट्स अर्थात्ु.लीशळपवळर.लो,ु.भीशळपवळर.लो वर व कंपनीची वेबसाइट ु.हींशश्रींसिलू.ले.ळप वरही

युनिव्हा फूड्स लिमिटेडकरिता व त्यांच्या वतीने (पूर्वीची हॉटेल रग्बी लिमिटेड म्हणून ज्ञात) सही/-शेख हसीना

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन - ०८१४१४००

दिनांक: २५.०१.२०२४ ठिकाण : हैदराबाद

Sd/-

Shrikant Bhangdiya

Managing Director

ॲस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड Ω



कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर (सीआयएन) : L99999MH1994PLC076236

नोंदणीकृत कार्यालय : गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र. वेबसाइट : www.astecls.com दूर. : ०२२ - २५१८ ८०१०, फॅक्स : ०२२ २२६१ ८२८९ ई-मेल : astecinvestors@godrejastec.com

दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित

				• \		(रु. लाखांत
अ. तपशील		तिमाहीअखेर		संपलेल्या कालावधीकरिता वर्ष ते दिनांक आकडेवारी		वर्षअखेर
क्र.	३१.१२.२३	३०.०६.२३	३१.१२.२२	३१.१२.२३	३१.१२.२२	३१.०३.२३
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित
१ परिचालनातून एकूण उत्पन्न	५,१७०.३८	११,१७६.८१	१२,०९६.९७	३०,८०२.९०	५१,१६७.९३	६४,१२२.६
२ कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर व अपवादात्मक व अतिविशेष बाबींपूर्व)	(३,२२१.९६)	(१,હ५૧.५७)	१२४.०२	(६,०८२.२१)	४,११३.०५	३,४९४.७
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक च अतिविशेष बाबींपश्चात)	(२,४३२.६०)	(१,३४१.५३)	<i>ډ</i> و.४১	(४,५९२.७२)	३,०५६.८७	२,५५९.১
४ कालावधीकिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकितता (कर व अनियंत्रित व्याजापश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(२,४३४.२८)	(१,३४४.२५)	33.55	(४,५९८.३४)	३,०५४.८ २	२,५३४.६
५ समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रति शेअर रु. १०/-)	१,९६०.९२	१,९६०.९२	१,९६०.५७	१,९६०.९२	१,९६०.५७	१,९६०.५
 राखीव (गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) 						३९,९७५.।
७ सीक्युरिटीज प्रीमियम अकाऊंट	६,१०८.९५	६,१०८.९५	६,०७३.५६	६,१०८.९५	६,०७३.५६	६,०७३.८
८ निव्वळ संपत्ती	३७,०७३.५५	३९,५००.५०	४२,४४९.८८	३७,०७३.५५	४२,४४९.८८	४१,९३६.
९ प्रदानित कर्ज भांडवल/थिकत कर्ज	४५,४६५.६०	४३,१३९.२५	३७,००८.७७	४५,४६५.६०	३७,००८.७७	३४,११८.
१० थिकत रिडीमेबल प्रीफरन्स शेअर्स	-	-	_	-	-	
११ डेब्ट इक्विटी प्रमाण	१.२३	१.०९	0.८७	१.२३	0.८७	0.
१२ उत्पन्न प्रतिशेअर (दर्शनी मूल्य प्रति शेअर रु. १०/–) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) (अवार्षिकीकृत)						
१. मूलभूत	(१२.४१)	(६.८५)	۶۷.٥	(२३.४४)	१५.५८	१३.
२. सौम्यीकृत	(१२.४१)	(६.८५)	0.83	(२३.४४)	१५.५८	१३.
१३ कॅपिटल रिडेम्शन रिझर्व्ह	0.30	0,30	0.30	0.30	0.30	0.
१४ डिबेंचर रिडेम्शन रिझर्व्ह	-	-	-	-	-	
१५ डेब्ट सर्व्हिस कव्हरेज प्रमाण	(0.86)	0,80	२.५२	(0.00)	१.२७	٩.
१६ इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज प्रमाण	(१.५६)	0.79	२.६३	(0.00)	8.90	₹.
स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षां	वे महत्त्वाचे वित्त	ीय महे :				(रु. लाखां
min and the second seco						

अ. क्र.	तपशील	तिमाहीअखेर			सपलेल्या कालावधीकरिता वर्ष ते दिनांक आकडेवारी		वर्षअखेर
		38.88.83	३०.०६.२३	39.99.99	38.88.83	39.99.99	39.03.73
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	५,१६९.४१	११,१७४.४५	१२,०९६.२१	३०,७९८.४२	५१,१६६.४२	६४,१२०.२४
2	करपूर्व नफा	(३,२२४.५८)	(१,७६३.६१)	१२१.४१	(६,०९१.६९)	४,१०५.९६	३,४८४.९१
3	करपश्चात नफा	(२,४३४.५५)	(१,३४४.५६)	८२.७९	(४,५९९.८२)	३,०५१.५७	२,५५२.०४
Х	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	(२,४३४.९२)	(१,३४४.९४)	८२.४२	(४,६००.९४)	३,०५०.४५	२,५२९.१६
-Ann .							

वरील निर्देशित विवरण हे भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय . नेष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट www.nseindia com वर उपलब्ध आहे. सदर तपशील कंपनीची वेबसाइट www.astecls.com वरही उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या गुरुवार, दि. २५.०१.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंज्री देण्यात आली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षांचे मर्यादित पुनरावलोकन केले असून अस्धारित

भारतीय संसदेने सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० यास मान्यता दिली आहे ज्याचा रोजगार व व रोजगारपश्चात लाभांसंदर्भात कंपनीच्या अंशदानाव प्रभाव पडेल. श्रम व रोजगार मंत्रालयाने दि. १३.११.२०२० रोजी सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० करिता नियमांचा आराखडा जारी केला आहे व मंत्रालयाद्वारे भागधारकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत ज्या विचाराधीन आहेत. संबंधित नियम अधिसूचित झाल्यावर कंपनी त्यांचा प्रभाव व त्याच्या मूल्याचे निर्धारण करील व लागु झालेल्या संहितेच्या कालावधीमधील त्यांच्या वित्तीय अहवालावरील योग्य तो प्रभाव दर्शवील व वित्तीय प्रभावावरील संबंधित नियम प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

ॲस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे

अनुराग रॉय पूर्णवेळ संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डीआयएन : ०७४४४५९५

दिनांक: २५.०१.२०२४